

बहुसाक्ष, इष्टका ०नी (so Comm.) viele tausend Ziegelsteine R. ed. Bomb. 1,13,9. richtiger verbände man wohl इष्टकाबहुसाक्षी.
 बहुकर्त्तिक adj. (f. स्त्री) reich an Elefanten TBr. 3,8,5,8.
 बहुकिरप्यं adj. (f. स्त्री) reich an Gold ebend.
 बहुजाविकं adj. (f. स्त्री) reich an Ziegen und Schafen ebend.
 बहुस्यं adj. (f. स्त्री) reich an Rossen ebend.
 बाकं (von बक) n. eine Menge von Reiheren P. 4,2,37, Schol.
 बाकतका f. eine Art Kranich H. 1333, Schol. — Vgl. बक.
 बाकायर्नं m. patron. von बक gaṇa नडादि zu P. 4,1,99. pl. Saṁsk. K. 183, b, 11.
 बाकुल (Nachträge) n. die Frucht von M. E. Riéan. im ÇKDn.
 बाढ, so die Bomb. Ausgg.
 बाण 5) Halā. 2, 50. VARĀH. BṘH. S. 10, 21. n. die Blüthe Çiç. 12, 37. — 6) vgl. 1. बाण.
 बाणभट्ट, lies 9) d).
 बाणपोजन n. Köcher PĀṆĀT. Berl. Hdschr. 139, 6 nach BENFEY, Glossar u. पोजन.
 बाणवार m. eine Menge von Pfeilen: चापान्विर्यतो बाणवारः PĀṆVA-NĀTHAK. 4, 154 nach AUFRECHT, HALĀ. Ind. u. वार.
 बाणासन, lies 1. झ० und vgl. इधसन.
 1. बाध् mit सम् 3) सो ऽपि संबाध्यते लोके तृप्तया Spr. (II) 1398.
 बाधकमय adj. (f. स्त्री) aus dem Bādhaka genannten Baume gemacht u. s. w.: समिधः SĀMAYIDH. Br. 3, 6, 8.
 बाधन 3) c) Hindernisse, mit dat. Spr. (II) 749 (Conj.).
 बाध्योगायन, nach gaṇa मनुशक्तिकादि zu P. 7, 3, 20 könnte man बाध्यो० erwarten.
 बार्ह Z. 2 lies ०चामर्, da beide Wörter adj. zu व्यजन sind.
 बार्हृत्तक m. N. pr. eines Mannes MĀLAV. 8, 13 nach der richtigen Lesart.
 बालं n. nom. abstr. von बाल gaṇa पृथवादि zu P. 5, 1, 122.
 बालक्रीडनक 2) lies क्रीडक्रीडितं.
 बालस्थान zu streichen, da mit der ed. Bomb. बालः स्थानेन zu lesen ist.
 बालेपार्थिक adj. PAT. a. a. O. 4, 76, b).
 बाष्कल adj. von Bāshkala herrührend: घ्राणाय Comm. zu Āçv. Ça. 1, 1, 1.
 बाष्पक (Nachträge) am Ende eines adj. comp.: सबाष्पका (wohl सबाष्पिका) स्थली dampfend Suça. 2, 61, 17.
 बाष्पाय् (Nachträge) 1) बाष्पायमाणा KĀṆĀS. 103, 179. बाष्पायितेषा 52, 66.
 बाक्ल्य (von बक्ल) n. Dicke, Umfänglichkeit; so zu lesen Suça. 1, 270, 12.
 बाक्लीक 2) ०भिषञ् heisst Kāūkājana KĀṆAKA 1, 12. 3, 1. 4, 6. बाक्लीक० v. l.
 बाक्ल्य 1) am Ende eines comp.: सदाक्ल्य so v. a. schlecht HEM. JOGAÇ. 3, 119. — m. Leichnam nach BÜLLER; s. Spr. (II) 2533, N. diese Bed. könnte eher बाक्ल्य haben.
 बिडारक m. = बिडाल Katse ÇĀDDAR. im ÇKDn.
 बिडालक, f. बिडालिका Kätzchen, Katze Spr. (II) 5504. क्रीडा० Riéa-TAR. 8, 2418.

बिडालपुत्र m. N. pr. eines Mannes Riéa-TAR. 8, 1087.
 बिडालवणिञ् m. Katzenhändler, Spitzname eines Mannes Riéa-TAR. 7, 280. fg.
 बिम्बाव adj. reich an Bimba PAT. a. a. O. 5, 51, b).
 बिल्वपर्णी f. eine best. Gemüsepflanze KĀṆAKA 1, 27.
 बिसलता f. wohl = बिसिनी Nelumbium speciosum Spr. (II) 4329.
 बुद्ध 2) eine Incarnation Vishṇu's MĀTSJA-P. bei Muir, ST. (2te Aufl.) 4, 156.
 बुद्धि 4) pl. Spr. (II) 2286.
 1. बुध् 2) streiche RV. 1, 24, 11. 31, 9. 7, 75, 2 und s. 1. भू. — 3) c) aufgebüht SĀMAYIDH. Br. 2, 6, 11. — intens. बोबुधीति eine Einsicht in — ein Verständnis von Etwas (acc.) haben Spr. (II) 4053.
 — प्र 1) Z. 12 lies सूर्योदये.
 — सम् caus. 2) Spr. (II) 6672. füge belehren hinzu.
 बुध्न Z. 5 lies 2, 2, 3 st. 22, 3.
 बुभुता pl. Spr. (II) 6327.
 बुस vgl. यव०, वारणबुसा.
 बृक्त्युष्पी, lies घण्टारवा.
 बृक्तुक् m. pl. = बृक्तुक् TRIK. 2, 1, 10.
 बैजवापि PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 59, 1.
 बैडाल (Nachträge) Suça. 2, 421, 21.
 बैडालिकर्पाकन्थ und बैडालिकर्पाकन्थ n. wohl N. pr. von Städten gaṇa चिक्पादि zu P. 6, 2, 125.
 बैल्वकीय adj. von बैल्वक PAT. a. a. O. 6(4), 44, a).
 बोधमय (von बोध) adj. aus lichter Erkenntnis bestehend Spr. (II) 4946.
 बोधि 1) HEM. JOGAÇ. 4, 55. 108.
 बोद्ध so v. a. im Sinne behalten, nicht ausgesprochen VĀMANA 5, 2, 62.
 ब्रह्मचर्य Keuschheit HEM. JOGAÇ. 1, 19. 30.
 ब्रह्मचौदन das oder den Brahman treibend, f. ई RV. 6, 53, 8.
 ब्रह्मदत्त 2) fährt zur Hölle HEM. JOGAÇ. 2, 27.
 1. ब्रह्मन् 5) (Nachträge) HEM. JOGAÇ. 1, 23. 3, 92. 4, 92.
 ब्रह्मसाष्टिता, lies Gleichheit der Würde mit Brahman st. dass.
 ब्रह्मीयम् compar. zu ब्रह्मवत् PAT. a. a. O. 6(4), 46, b).
 ब्राह्म्य, मुहूर्त HEM. JOGAÇ. 3, 120. ०तीर्थ (vgl. JĀĀ. 1, 19) MĀRK. P. 49, 39.
 भकभकाय्, ०यते quaken Spr. (II) 2808. — Vgl. बकवकाय्, मकमकाय्.
 भक्तकर m. Speisebereiter, Koch PAT. a. a. O. 1, 256, b).
 भक्ताभिसार m. Speisesaal DIVYĀVAD. 18.
 भक्ति, instr. भक्त्या so v. a. ungentlich VĀMANA 1, 1, 1. wohl nur fehlerhaft für भङ्गुरा.
 भक्तिक s. उत्तर०, पौर्व० oben.
 भक्तिभाञ्ज, जिन० HEM. JOGAÇ. 3, 151.
 भगिन् vgl. auch पशो०. भगिनी f. N. pr. einer Gottheit KĀLĀKĀṆA 3, 115.
 भङ्ग = भङ्गि toilet, fashion KEAN, Uebersetzung von VARĀH. BṘH. S. 242, N. 1. Die Lesart ist aber verdächtig.
 भङ्गि 5) unter विन्यास ist wohl toilet, fashion gemeint, welche Bed. KEAN in seiner Uebersetzung von VARĀH. BṘH. S. 242, N. 1 durch Riéa-TAR. 7, 922 festgestellt hat.
 भङ्गुर 1) a) मभङ्गुरा (dieses wohl anzunehmen) वागुरा unzerreissbar